

July 16, 2019

To

BSE Limited Department of Corporate Services Listing Department P J Towers Dalal Street Mumbai – 400001 Scrip Code: 535648	National Stock Exchange of India Limited Listing Department Exchange Plaza Plot no. C/1, G Block Bandra-Kurla Complex, Bandra (E) Mumbai – 400051 Scrip Symbol: JUSTDIAL	Metropolitan Stock Exchange of India Limited 4 th Floor, Vibgyor Towers, Plot No. C 62, G Block, Opp. Trident Hotel, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400098 Scrip Symbol: JUSTDIAL
--	--	--

Dear Sir/Madam,

Sub: Intimation under Regulation 47(3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

In accordance with Regulation 47(3) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI LODR'), please find enclosed herewith copy of advertisement giving notice for scheduling a meeting of Board of Directors of the Company pursuant to Regulation 29 of SEBI LODR .

The above mentioned advertisement is published in The Financial Express (English Newspaper) & Navshakti Express (Marathi Newspaper) on July 16, 2019.

The same has also been uploaded on the Company's website which may be viewed at <https://www.justdial.com/cms/investor-relations/statutory-ads>.

Kindly take the same on record.

Thanking You,

Yours faithfully,

For Just Dial Limited


Sachin Jain
Company Secretary

Encl: As above

**Just Dial Limited**

CIN NO: L74140MH1993PLC150054

Registered & Corporate Office : Palm Court Building M, 501/B, 5th Floor, New Link Road, Besides Goregaon Sports Complex, Malad West, Mumbai - 400064

Tel. : 022-28884060 / 39808795 Fax : 022-28893789

Mumbai, Delhi, Kolkata, Chennai, Bangalore, Pune, Hyderabad, Ahmedabad, Coimbatore, Jaipur and Chandigarh

☎ 88888-88888

| www.justdial.com

GUJARAT HOTELS LIMITED

Website: www.gujarathotelsltd.in | E-mail: ghlinvestors@yahoo.co.in

Extract of Unaudited Financial Results for the Quarter ended 30th JUNE, 2019

S. N.	Particulars	(₹ in Lacs)		
		3 months ended 30.06.2019	Twelve Months ended 31.03.2019	Corresponding 3 months ended 30.06.2018
(1)	Total Income from Operations	137.48	566.13	116.87
(2)	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	127.32	518.22	106.97
(3)	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	127.32	518.22	106.97
(4)	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	92.22	407.88	110.89
(5)	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	92.22	407.88	110.89
(6)	Equity Share Capital	378.75	378.75	378.75
(7)	Reserves Excluding Revaluation Reserve		2,682.75	
(8)	Earnings Per Share (of ₹ 10/- each)			
	a) Basic (₹)	2.43	10.77	2.93
	b) Diluted (₹)	2.43	10.77	2.93

The above is an extract of the detailed format of Statement of Unaudited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed financial results and this extract were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at the meeting held on 15th July 2019. The full format of the Statement of Unaudited Financial Results are available on the Company's website (www.gujarathotelsltd.in) and on the website of the BSE Limited (www.bseindia.com).

The Limited Review, as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 has been completed and the related Report forwarded to the Stock Exchange. This Report does not have any impact on the above 'Results and Notes' for the Quarter ended 30th June, 2019 which needs to be explained.

Registered Office: For and on behalf of the Board
 WelcomHotel Vadodara, R.C.Dutt Road, Alkapuri, Vadodara-390007
 Date : 15th July, 2019
 Place : New Delhi, India
 Phone: 0265-233033 | Fax: 0265-233050 | CIN: L55100GJ1982PLC005408

LAKSHMI AUTOMATIC LOOM WORKS LIMITED

CIN : L29269TZ1973PLC000680
 Regd. Office : 686, Awanashi Road, Pappannackennipalayam, Coimbatore - 641 037
 Website : www.lakshmiautomatic.com

NOTICE
 Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held at the Registered Office of the Company on Monday, the 5th August 2019 at Coimbatore, interalia, to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the Quarter ended 30.06.2019.

For Lakshmi Automatic Loom Works Ltd
 Coimbatore (Sd) R. Muthukumar
 15.07.2019 Company Secretary

OLYMPIC MANAGEMENT & FINANCIAL SERVICES LTD

Regd. Office: 42, Gopal Bhavan, 199 Princess Street, Mumbai - 400 002
 CIN : L65990MH1984PLC033825
 E-mail: info@corporatemanitors.in

NOTICE
 Notice is hereby given, pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 12th August, 2019 at 02.30 p.m. at the registered office of the company inter alia to consider and take on record unaudited financial results for the quarter ended 30th June, 2019.

The said intimation is also available on the Company's website at www.corporatemanitors.in and may also be available on the stock exchange website at www.bseindia.com.

Shareholders are requested to update their KYC with the Registrar/Company if not already done so.

For OLYMPIC MANAGEMENT & FINANCIAL SERVICES LTD
 Place : Mumbai
 Sd/-
 Dated : 15.07.2019 Authorised Signatory

BENGAL CHEMICALS & PHARMACEUTICALS LTD.

(A Govt. of India Enterprise)
 Purchase Dept. 6 Ganesh Chander Avenue, Kolkata-700 013 • Phone 033 2237-1525/1526

BCPL Invites E-Tenders to procure various Raw Materials, APIs and Packaging Materials for its Kolkata (WB) & Kanpur (UP) Production units vide E-Tender No: BCPL/19-20/ET/04, BCPL/19-20/ET/05, BCPL/19-20/PVC/01, BCPL/19-20/PAF/01, BCPL/19-20/Capsule/01.

For details, amendments/corrigendum please refer to our official website www.bengalchemicals.co.in only.

SAL AUTOMOTIVE LIMITED

(Formerly known as Swaraj Automobiles Limited)
 CIN : L45202PB1974PLC003516
 Regd. Office : C-127, IV Floor, Satguru Infotech, Phase VIII, Industrial Area, SAS Nagar (Mohali), Punjab - 160 071.
 P: 0172-4650377, Fax: 0172-4650377
 E-mail: kaushik.gagan@swarajautomotive.com
 Website: www.swarajautomotive.com

NOTICE OF BOOK CLOSURE
 Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 17th day of August, 2019 to Friday, 23rd day of August, 2019 (both days inclusive) for the purpose of ascertaining eligibility for the payment of dividend for the financial year 2018-19, if approved in the forthcoming Annual General Meeting.

Members are requested to intimate any change in their address/e-mail ID's along with the Name and Folio/Client ID No. immediately to the concerned Depository Participant for the shares held in electronic form and to the Company's Registrar and Transfer Agents, M-65, 1st Floor, Okhla Industrial Area, Phase I, New Delhi-110 020 for the shares held in physical form to enable us to send all future communications including Annual Reports through electronic mode.

For SAL AUTOMOTIVES LTD.
 (GAGAN KAUSHIK)
 Company Secretary
 Place : S.A.S. Nagar (Mohali)
 Date : 15.07.2019

TATA TATA POWER

The Tata Power Company Limited
 (Corporate Contracts Department)
 Technopolis Knowledge Park CENTEC, Andheri (E), Mumbai 400 093, Maharashtra, India
 (Board Line: 022-67173188) CIN:L28920MH1919PLC000567

CORRIQUENDUM - NOTICE INVITING TENDER
 (Change in Bidder Qualification Requirement)
 ENQUIRY REFERENCE NO.: CC/RS/FY19-007/NOX

The Tata Power Company Limited invites expression of interest from eligible vendors for the following package(s):

NOX EMISSION ABATEMENT SYSTEM AT THE FOLLOWING PLANT OF TATA POWER COMPANY LIMITED

- 5 x 835 MW COASTAL GUJJARAT POWER LIMITED
- 2 x 525 MW MAITHON POWER LIMITED
- 2 x 120 MW JOJOBERA THERMAL POWER PLANT (UNIT 4 & 5)

For details of pre-qualification requirements, bid security, purchasing of tender document etc., please visit Tender section of our website (URL: <https://www.tatapower.com/tender/tenderlist.aspx>). Eligible vendors willing to participate may submit their expression of interest along with the tender fee for issue of bid document latest by 23rd July 2019

TRAVANCORE TITANIUM PRODUCTS LIMITED

Kochuvai, Thiruvananthapuram-695 021, PH:0471-2502163, www.travancoretitanium.com
 Email id: contract@ttpltd.in/purchasetp@gmail.com

E-TENDER NOTICE
 e-tenders are invited from experienced Manufactures and Contractors in TWO Bid system for the work.

WORK	TENDER ID	Pre Bid Meeting	DUE DATE
Supply and Commissioning of Press Filter for NP Size of Particle	2019_TTPL_285534_I	18.07.2019	02.08.2019
Supply of Particle Size Analyser	2019_TTPL_280583_I		02.08.2019

For details and more tenders visit www.etenders.kerala.gov.in/ or www.travancoretitanium.com
 Sd/- HOD (Commercial)

ASPINWALL AND COMPANY LIMITED

926/A1-A5, Devankulangara, Edappally, Kochi-682 024.
 CIN:L74999KL1920PLC001389
 Tel: 0484-2725400 Fax: 2343400
 Website: www.aspinwall.in e-mail: investors@aspinwall.in

NOTICE
 In terms of Companies (Management and Administration) Rules, 2014, Aspinwall and Company Limited ("Company") will be providing the facility of e-Voting, through CDSL, to the shareholders for the 99th Annual General Meeting ("AGM") to be held at Mascot Hotel (KTDC), PMG Junction, Thiruvananthapuram - 695 033 on Thursday, the 08th day of August, 2019 at 10:30 a.m. Notice dated June 14, 2019, along with the Annual Report has been sent to all shareholders in soft form (where e-mail addresses are registered with depositories) and in physical form (to all others) by July 15, 2019, giving detailed instructions for members for voting electronically. Notice is available on website of the Company at www.aspinwall.in.

The electronic voting period commences on August 05, 2019 at 9:00 a.m. and ends on August 07, 2019 at 5:00 p.m. The electronic voting facility will be disabled by CDSL for voting thereafter. During this period the shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of August 01, 2019, may cast their vote electronically. Please note that, if votes are casted by e-voting, then shareholders should not be entitled to vote on poll at the AGM but they can attend the AGM and discuss the agenda items.

In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, it is hereby informed that the Share Transfer Books and the Register of Members shall be closed from August 02, 2019 till August 08, 2019 (both days inclusive) for the purpose of the AGM.

Sd/-
 Neeraj R.Varma
 Company Secretary

Aster DM Healthcare Limited

CIN: L85110KL2008PLC021703
 Registered office: IX/475L, Aster Medcity, Kuttisahib Road, Near Kothad Bridge, South Chittoor P.O, Cheralanloor, Kochi 682027, Kerala
 T: 0484 6699228 E: cs@asterdmhealthcare.com
 W: www.asterdmhealthcare.com

NOTICE
 Notice is hereby given that the 11th Annual General Meeting (AGM) of the Members of Aster DM Healthcare Limited ("Company") will be held on Thursday, the 08th day of August 2019 at 10:00 AM (IST) at the Knowledge Hub, Annex Building, IX/475L, Aster Medcity, Kuttisahib Road, Near Kothad Bridge, South Chittoor P.O Cheralanloor, Kochi-682027, Kerala, India to transact the business given in the Notice.

Electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for financial year 2018-19 have been sent to all the Members whose email ID's are registered with the Company/Depository Participant(s). Notice of AGM and Annual Report are also available on the website of the Company, at www.asterdmhealthcare.com/investors. The Company has completed the dispatch of the Notice of AGM and Annual Report for financial year 2018-19 to all other Members at their registered address in the permitted mode on July 15, 2019.

Members holding shares either in physical form or dematerialised form, as on the cut-off date (August 1, 2019) may cast their vote electronically on the business set forth in the Notice of the AGM through electronic voting system of National Securities Depository Limited ("NSDL") from a place other than the venue of the AGM ("remote e-voting"). All Members are informed that:

- The business as set forth in the Notice of the AGM may be transacted through voting by electronic means;
- The remote e-voting shall commence on Monday, August 5, 2019 (9.00 a.m. IST);
- The remote e-voting shall end on Wednesday, August 7, 2019 (5.00 p.m. IST);
- The cut-off date for determining the eligibility of vote by electronic means is August 1, 2019;
- E-voting by electronic mode shall not be allowed beyond 5.00 pm IST on August 7, 2019;
- Any person who has acquired shares and became a Member of the Company after the dispatch of notice of AGM and holding shares as on cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if the person is already registered with NSDL for remote e-voting then the existing user ID and password can be used for casting vote;
- Members may note that: a) The remote e-voting shall be disabled by NSDL beyond 5.00 p.m. IST on August 7, 2019 and once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently; b) The facility for voting either through electronic voting system or poll paper, shall also be made available at the AGM; c) The Members who have cast their votes by remote e-voting may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; d) Only persons whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting at the AGM through electronic voting or poll paper;
- The Notice of AGM is also available on the website of the Company at www.asterdmhealthcare.com/investors, NSDL at www.evoting.nsdl.com, BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.
- For details relating to remote e-voting, please refer to the Notice of the AGM. In case of any queries relating to voting by electronic means, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQ) and e-voting user manual available at the downloads section of NSDL's website or call at toll free no. 1800-222-990 or contact Mr. Amit Vishal of NSDL at Trade World, 'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013 or 022-24994360 or evoting@nsdl.co.in

By Order of the Board of Directors
 For Aster DM Healthcare Limited
 Sd/-
 Dr. Azad Moopen
 Chairman and Managing Director

Place: Dubai
 Date: July, 16 2019

GOVERNMENT OF TAMIL NADU
METTUR MUNICIPALITY
 Tender Notice (Two cover system) IUDM-2018-2019

1. Bids are invited for the below work-

Sl.No	Work	Tender value Rs. in Lakhs	Period of completion
1	Under Ground Sewerage Scheme to the left out areas at Mettur Municipality.	978.00	12 Months

2. The bid documents will be available to tenderer from the office of the Engineer in Charge, Mettur Municipality, at free of cost. 3. Earnest Money Deposit will be 1%. 4. Any additional further details and conditions related to this tender can be had from this office on all working days during office hours.

5. Important dates

a	Last date and time for downloading bid documents	20.08.2019 upto 02.00 PM
b	Last date and time for submission of bid document, including online submission	20.08.2019 upto 03.00 PM
c	Date and time of opening of the Technical Bid	20.08.2019 at 3.30 PM
d	Date, Time and Venue for the pre-bid conference	25.07.2019 @ 11.00 AM in the Office of Mettur Municipality

7. In the event of specified date for submission of bids is declared a holiday, bids will be received and opened on the next working day at the same time and venue. 8. Other details can be seen in the bid documents. (Ref. No.2557/2018/E1, Date : 15.07.19)
 DIPR/2385/TENDER/2019
 COMMISSIONER (IC), Mettur Municipality.

SUDARSHAN

Sudarshan Chemical Industries Limited
 Registered Office & Global Head Office : 162 Wellesley Road, Pune 411 001
 Tel : 020 26226200 Fax : 020 26058222 CIN L24119PN1951PLC008409
 E-mail : shares@sudarshan.com Website : www.sudarshan.com

NOTICE

Notice is hereby given that 68th Annual General Meeting ("AGM") of Sudarshan Chemical Industries Limited ("the Company") will be held on Wednesday, 7th August, 2019, at 11.30 a.m. at Santam Moolgaokar Auditorium, 'A Wing', Ground Floor, Maharashtra Chamber of Commerce, Industry and Agriculture, Trade Tower, ICC Complex, 403, Senapati Bapat Road, Pune - 411 016, Maharashtra, to transact the business as set out in the Notice of the AGM.

The Notice of AGM along with the Statement annexed to the Report pursuant to the provisions of Section 102 of the Companies Act, 2013, and the Annual Report of the Company for the Financial Year 2018-19, have been sent to the members at their postal addresses, and in electronic mode to the members who have registered their e-mail addresses with the Company / Depository Participant ("DPs") / Registrar and Transfer Agents ("RTA"). Members desiring to receive the said documents in physical form to continue to get the same in physical form, upon request.

The aforesaid documents are also available on the website of the Company at www.sudarshan.com. These documents are also available for inspection by the members at the Registered Office of the Company on all working days during office hours up to the date of AGM.

Notice is further given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013, and rules made thereunder, and (Listing Regulations) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, 31st July, 2019, up to Wednesday, 7th August, 2019 (both days inclusive).

The Board of Directors of the Company at its meeting held on 24th May, 2019, has recommended the payment of Final Dividend of Rs. 6.00/- (300%) per equity share of Rs. 2.00/- each (including a Special Dividend of Rs. 2.50/- i.e. 125%). Subject to the provisions of Section 126 of the Companies Act, 2013, and rules made thereunder, Dividend on equity shares, if declared at the AGM, will be paid by 31st August, 2019, to those members or their mandates whose name appear:

- As members in the Register of Members of the Company on 30th July, 2019 and;
- As Beneficial Owners on 30th July, 2019 as per the lists furnished by NSDL and CDSL in respect of shares held in electronic form

Securities and Exchange Board of India (SEBI) has stipulated that all listed companies shall use approved electronic mode of payment for the purpose of making payments to the members. All the members are therefore requested to immediately update their Bank Account details, if the same have not been updated with the Company's RTA or DPs, as the case may be.

Notice is further given that pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is providing the facility to its members holding shares in physical or dematerialised form, as on the cut-off date i.e. 30th July, 2019, to exercise their right to vote on all resolutions set forth in the Notice of AGM. The members may cast their votes through remote e-voting (facility to cast vote from a place other than the venue of AGM) and also by Ballot/Poll/e-voting at the AGM venue, for which purpose the services of National Securities Depository Limited ("NSDL") have been engaged by the Company.

The detailed procedure / instructions for e-voting are contained in the Notice of 68th AGM. In this regard, the members are hereby further notified that:

- The Company has completed the dispatch of Notice of 68th AGM along with the Annual Report;
- Remote e-voting through electronic means shall commence on Saturday, 3rd August, 2019 (9.00 a.m.) and end on Tuesday, 6th August, 2019 (5.00 p.m.);
- Persons who have acquired shares of the Company after the dispatch of Notice and who are eligible member as on the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or pune@linkintime.co.in;
- Remote e-voting through electronic means shall not be allowed beyond 5.00 p.m. on 6th August, 2019;
- Members present at the meeting shall be provided facility to vote through electronic means, being arranged at the venue of the meeting;
- A member may participate in the general meeting even after exercising his right to vote through Remote e-voting, but shall not be allowed to vote again in the meeting;
- A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date, shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the general meeting.

In case of any queries, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and the e-voting user manual for shareholders available in the download section of www.evoting.nsdl.com, or call on the Toll-free No.: 1800-222-990, or contact Ms. Pallavi Mhatre, Manager, National Securities Depository Ltd., Trade World, 'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013, at the designated email : pallavid@nsdl.co.in / evoting@nsdl.co.in or at Telephone No. +91 22 2499 4545 who will address grievances connected with voting by electronic means.

The members can opt any one mode of voting i.e. either through remote e-voting or through Ballot/Poll/e-voting at the venue of the meeting. If a member casts votes by both methods, voting done through e-voting shall prevail and voting done through any other mode shall be treated as invalid.

For Sudarshan Chemical Industries Limited
 Sd/-
 Mandar Velankar
 DGM Legal & Company Secretary

Place : Pune
 Date : 15th July, 2019

Vaibhav Global Limited

Regd. Off. : K-6B, Fateh Tiba, Adarsh Nagar, Jaipur-302004
 Phone: 91-141-2601020; Fax: 91-141-2605077; CIN: L36911RJ1989PLC004945
 Email: investor_relations@vaibhavglobal.com; Website: www.vaibhavglobal.com

NOTICE OF BOARD MEETING

NOTICE is hereby given that pursuant to regulation 47(1)(a) read with regulation 29 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, 30th July, 2019, inter alia, to consider and approve the unaudited financial results of the Company for the quarter ended 30th June, 2019.

The said notice may be accessed on Company's website i.e. www.vaibhavglobal.com and also on Stock Exchange websites i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

For Vaibhav Global Limited
 Sd/-
 Sushil Sharma (Company Secretary)
 FCS: 6535

Justdial

JUST DIAL LIMITED

CIN: L74140MH1993PL150054
 Registered Office: Palm Court, Building-M, 501/B, 5th Floor, New Link Road, Besides Goregaon Sports Complex, Malad (W), Mumbai 400 064.
 Tel: +91 22 2888 4060 Fax: +91 22 2889 3789.
 E-mail: investors@justdial.com Website: www.justdial.com

NOTICE
 Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, July 22, 2019 at 5.30 PM. at Registered Office of the Company inter-alia, to consider, approve and to take on record the Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company along with the Limited Review Report for the 1st quarter ended June 30, 2019 of the Company. This information is also available on the Company's website (www.justdial.com) and also available on the website (s) of BSE Limited (www.bseindia.com), National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and Metropolitan Stock Exchange of India Limited (www.mseil.in).

By Order of the Board
 For Just Dial Limited
 Sd/-
 Sushil Sharma
 Company Secretary

Place : Mumbai
 Date : July 15, 2019

MAARS INFRA DEVELOPERS PRIVATE LIMITED

CIN: U70102KA2010PTC052472
 Regd. Off. No.3, 12th Cross, 6th Main, Malleshwaram, Bengaluru - 560003

FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED MARCH 31, 2019

Amount in Rs. Million			
Sl. No.	Particulars	Half year Ending / Current Year ended	Previous Year ended
1.	Total Income from Operations	-	-
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(78.43)	(0.35)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(78.43)	(0.35)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(78.43)	(0.35)
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(78.43)	(0.35)
6.	Paid up Equity Share Capital	0.10	0.10
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	(78.98)	(0.55)
8.	Net Worth	(78.88)	(78.88)
9.	Paid up Debt Capital / Outstanding Debt	587.25	19.40
10.	Outstanding Redeemable Preference Shares	-	-
11.	Debt Equity Ratio	(7.45)	(7.45)
12.	Earnings per share (of Rs.10/- each) (for continuing and discontinuing operations)	(7.843, 24)	(35.37)
	1. Basic:	(7.843, 24)	(35.37)
	2. Diluted:	(7.843, 24)	(35.37)
13.	Capital Redemption Reserve	-	-
14.	Debenture Redemption Reserve	-	-
15.	Debt Service Coverage Ratio	(0.96)	(0.96)
16.	Interest Service Coverage Ratio	(0.97)	(0.97)

Notes:
 1. The above is an extract of the detailed format of annual financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the annual financial results are available on the websites of the Stock Exchange(s) www.bseindia.com
 2. For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52(4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made in the Stock Exchange(s) www.bseindia.com and can be accessed
 For Maars Infra Developers Private Limited
 Venkat Subramani Muthukali
 Director
 DIN: 00418761

Date: 15.07.2019
 Place: Bangalore

ipca

A dose of life
IPCA LABORATORIES LIMITED

Regd. Off.: 48, Kandivli Industrial Estate, Kandivli (W), Mumbai 400 067
 Tel: 022 - 6647 4444 / E-mail: investors@ipca.com / Website: www.ipca.com
 CIN: L24239MH1994PLC007837

</

CHANGE OF NAME

NOTE
 Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM RISHIKESH TO RISHIKESH SURYAKANT BHOSALE AS PER AFFIDAVIT NO: US 569642 DATED: 29/06/2019. CL-70651

I HAVE CHANGED MY NAME FROM PROJAL TO PRANJAL SURYAKANT BHOSALE AS PER AFFIDAVIT NO: US 569643 DATED: 06/07/2019. CL-70651 A

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAMSHAD BEGUM ISLAMULLAH KHAN TO SHAMA MOHD SAJID KHAN AS PER GEZZET NO M-193277. CL-120

I HAVE CHANGED MY NAME FROM SAJID KHAN TO MOHD SAJID MOHD IQBAL KHAN AS PER GEZZET NO M-193274. CL-121 A

I HAVE CHANGED MY NAME FROM I. BHARAT PARMAR, S/O RANCHOD RATILAL PARMAR AND R/O 12, TWIN COMPLEX, 4-T.2SECTION MAIN ROAD, ULHASNAGAR-021004. DECLARE THAT MY CORRECTLY ACCEPTED NAME IS BHARAT RANCHOD PARMAR. CL-658

I HAVE CHANGED MY NAME FROM RESHMA RAMESH AAVGADA TO ANAM ALAM KHAN AS PER AFFIDAVIT. CL-679

I HAVE CHANGED MY NAME FROM AALAM KHAN TO ALAM SHABA KHAN AS PER AFFIDAVIT. CL-679 A

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAMSHAD BEGUM ISLAMULLAH KHAN TO SHAMA MOHD SAJID KHAN AS PER GEZZET NO M-193277. CL-120

I HAVE CHANGED MY NAME FROM SAJID KHAN TO MOHD SAJID MOHD IQBAL KHAN AS PER GEZZET NO M-193274. CL-121 A

I HAVE CHANGED MY NAME FROM I. BHARAT PARMAR, S/O RANCHOD RATILAL PARMAR AND R/O 12, TWIN COMPLEX, 4-T.2SECTION MAIN ROAD, ULHASNAGAR-021004. DECLARE THAT MY CORRECTLY ACCEPTED NAME IS BHARAT RANCHOD PARMAR. CL-658

I HAVE CHANGED MY NAME FROM RESHMA RAMESH AAVGADA TO ANAM ALAM KHAN AS PER AFFIDAVIT. CL-679

I HAVE CHANGED MY NAME FROM AALAM KHAN TO ALAM SHABA KHAN AS PER AFFIDAVIT. CL-679 A

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAMSHAD BEGUM ISLAMULLAH KHAN TO SHAMA MOHD SAJID KHAN AS PER GEZZET NO M-193277. CL-120

I HAVE CHANGED MY NAME FROM SAJID KHAN TO MOHD SAJID MOHD IQBAL KHAN AS PER GEZZET NO M-193274. CL-121 A

I HAVE CHANGED MY NAME FROM I. BHARAT PARMAR, S/O RANCHOD RATILAL PARMAR AND R/O 12, TWIN COMPLEX, 4-T.2SECTION MAIN ROAD, ULHASNAGAR-021004. DECLARE THAT MY CORRECTLY ACCEPTED NAME IS BHARAT RANCHOD PARMAR. CL-658

I HAVE CHANGED MY NAME FROM RESHMA RAMESH AAVGADA TO ANAM ALAM KHAN AS PER AFFIDAVIT. CL-679

I HAVE CHANGED MY NAME FROM AALAM KHAN TO ALAM SHABA KHAN AS PER AFFIDAVIT. CL-679 A

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAMSHAD BEGUM ISLAMULLAH KHAN TO SHAMA MOHD SAJID KHAN AS PER GEZZET NO M-193277. CL-120

I HAVE CHANGED MY NAME FROM SAJID KHAN TO MOHD SAJID MOHD IQBAL KHAN AS PER GEZZET NO M-193274. CL-121 A

I HAVE CHANGED MY NAME FROM I. BHARAT PARMAR, S/O RANCHOD RATILAL PARMAR AND R/O 12, TWIN COMPLEX, 4-T.2SECTION MAIN ROAD, ULHASNAGAR-021004. DECLARE THAT MY CORRECTLY ACCEPTED NAME IS BHARAT RANCHOD PARMAR. CL-658

I HAVE CHANGED MY NAME FROM RESHMA RAMESH AAVGADA TO ANAM ALAM KHAN AS PER AFFIDAVIT. CL-679

I HAVE CHANGED MY NAME FROM AALAM KHAN TO ALAM SHABA KHAN AS PER AFFIDAVIT. CL-679 A

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAMSHAD BEGUM ISLAMULLAH KHAN TO SHAMA MOHD SAJID KHAN AS PER GEZZET NO M-193277. CL-120

I HAVE CHANGED MY NAME FROM SAJID KHAN TO MOHD SAJID MOHD IQBAL KHAN AS PER GEZZET NO M-193274. CL-121 A

I HAVE CHANGED MY NAME FROM I. BHARAT PARMAR, S/O RANCHOD RATILAL PARMAR AND R/O 12, TWIN COMPLEX, 4-T.2SECTION MAIN ROAD, ULHASNAGAR-021004. DECLARE THAT MY CORRECTLY ACCEPTED NAME IS BHARAT RANCHOD PARMAR. CL-658

I HAVE CHANGED MY NAME FROM RESHMA RAMESH AAVGADA TO ANAM ALAM KHAN AS PER AFFIDAVIT. CL-679

I HAVE CHANGED MY NAME FROM AALAM KHAN TO ALAM SHABA KHAN AS PER AFFIDAVIT. CL-679 A

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAMSHAD BEGUM ISLAMULLAH KHAN TO SHAMA MOHD SAJID KHAN AS PER GEZZET NO M-193277. CL-120

I HAVE CHANGED MY NAME FROM SAJID KHAN TO MOHD SAJID MOHD IQBAL KHAN AS PER GEZZET NO M-193274. CL-121 A

भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि.
 (महटी-स्टेट रोझवुड बँक)
 सच्यवर्ती कार्यालय "भयानगिरी", प्लॉट क्र. १३/१९, सोमावाडा रोड,
 गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०० ०६३, फोन : १-६१८९ ००८८/६१८९ ०१३४/६१८९ ००८५

कच्चा सूचना

निम्नवर्तीकर, भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) जे प्राधिकृत अधिकाऱ्या या नात्याने सिक्स्युटीवायेशन अँड रिस्कन्ट्रोलस ऑफ फायनान्शियल अँड ईस्टेब्लिश्मेंट ऑफ सिक्स्युटी इन्स्टिट्यूट अँड, २००२ अन्वये आणि कलम ३३ (१२) सिक्स्युटी इन्स्टिट्यूट (एफोर्समेंट) रुलस, २००२ सहायका नियम १ अन्वये प्राप्त अधिकाऱ्यांचा वार कडून खाली नमुद कर्जदारांना मागणी सूचना जारी करून सूचनेतील नमुद रकमेची परतफेड सार सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांतून करण्यात येणारित होते.

रकमेची परतफेड करण्यास सार कर्जदार अस्मर्थ उरल्याने, सार कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नवर्तीकरांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीच्या प्रत्यक्ष ताबा निम्नवर्तीकरांना प्रदान करण्यात आलेल्या शर्तींचा वार कडून सार अंर्कटच्या कलम १३(४) अंतर्गत सहायका सारद निम्नवर्तीकरांना नियम ९ अन्वये कोर्ट कमिशनर श्री.म, मेधा गारे वकील उच्च न्यायालय यांच्या मार्गदर्शानुसार दिनांक २४.०६.२०१९ रोजी कमिशनर क्र. ३२९ सन २०१९ जे रिट द्वारे, अंर्क क्र. ८२६/एएम/२०१९ सिक्स्युटीवायेशन मधील सनमानणी मुख्य सहायका टेंडपॉटिकारी एस्तेब्लिश्मेंट, मुंबई द्वारे पाठविले झालेले दिनांक १२.०६.२०१९ रोजीच्या आदेशानुसार दिनांक १२ जुलै, २०१९ रोजी घेता आहे.

विशेषतः सार कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे शहारा देण्यात येतो की, सारद मिळकतीची कोणताही व्यवहार करू नये आणि सारद मिळकतीची करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. च्या रकमेच्या भाराअधीन राहिले.

कर्जदाराचे नाव/कर्ज खाते क्र.	मागणी सूचनेचा दिनांक आणि सूचना रक्कम	गहाण मिळकतीचे वर्णन
१. श्री. रविंद्र दिवार सिंग मो.म. मे. गुण गोविंद	०१.०२.२०१८	भाग्यलक्ष्मी, पुनर्वसन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. चा तळ मजला, प्लॉट क्र. १६४/४८, केनेडी ब्रिज,
२. श्री. दिवारसिंग पं. चौबीरी	०१.०२.२०१८ पासून	भायलक्ष्मी, पुनर्वसन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. चा तळ मजला, प्लॉट क्र. १६४/४८, केनेडी ब्रिज, अपीरा हाऊस, मुंबई-४०० ००४ येथे स्थित मोजमागत २७८ चौ. फु. पुर प्लॉटअप क्षेत्र दुकान क्र. ३ आणि सोमावाड.
३. श्री. हर्ष दिवार सिंग (०३७३२४००००२३९ (भाईदर (पूर्व) शाखा)	०१.०२.२०१८ पासून	पुर्वकडून किवा पासून: केनेडी ब्रिज, पश्चिमकडून किवा पासून: रत्ने ट्रेड, उत्तरकडून किवा पासून: खुली भागा आणि दक्षिणेकडून किवा पासून: इंदरल रोड.

सही/-
 दयाजित पुजारी

दिनांक : १२.०७.२०१९
 स्थळ : मुंबई

मुख्यव्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकाऱ्या

OLYMPIC MANAGEMENT & FINANCIAL SERVICES LTD
 Regd. Office: A-3, MIDC Industrial Area, Nanded - 431603, Maharashtra, CIN: L1720MH1985PLC038680 Website: www.jaicorpindia.com e-mail for investors: cs@jaicorpindia.com Phone: (022) 6115 5300 Fax: (022) 2287 5197

JAI CORP LIMITED
 Regd. Office: A-3, MIDC Industrial Area, Nanded - 431603, Maharashtra, CIN: L1720MH1985PLC038680 Website: www.jaicorpindia.com e-mail for investors: cs@jaicorpindia.com Phone: (022) 6115 5300 Fax: (022) 2287 5197

NOTICE

Notice is hereby given, pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 12th August, 2019 at 02.30 p.m. at the registered office of the Company inter alia to consider and take on record unaudited financial results for the quarter ended 30th June, 2019.

The said intimation is also available on the Company's website at www.corporateinvestors.in and may also be available on the stock exchange website at www.bseindia.com.

Shareholders are requested to update their KYC with the Registrar/Company if not already done so.

For OLYMPIC MANAGEMENT & FINANCIAL SERVICES LTD Sd/-
 Place : Mumbai
 Dated : 15.07.2019 Authorised Signatory

Place : Mumbai
 Date : 15.07.2019 Company Secretary

Justdial
JUST DIAL LIMITED
 CIN: L74140MH1993PL150054
 Registered Office: Palm Court, Building-M, 501/B, 5th Floor, New Link Road, Besides Goregaon Sports Complex, Malad (W), Mumbai 400 064.
 Tel : +91 22 2886 4050 Fax : +91 22 2886 3789.
 E-mail: investors@justdial.com Website: www.justdial.com

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, July 22, 2019 at 5.30 PM. at Registered Office of the Company inter-alia, to consider, approve and to take on record the Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company along with the Limited Review Report for the 1st quarter ended June 30, 2019 of the Company. This information is also available on the Company's website (www.justdial.com) and also available on the website (s) of BSE Limited (www.bseindia.com), National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and Metropolitan Office of India Limited (www.mseindia.in).

By Order of the Board
 For Just Dial Limited
 Sd/-
 Sachin Jain
 Company Secretary

**Place : Mumbai
 Date : July 15, 2019**

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील परिशिष्टात दर्शवलेल्या मिळकतीमधील त्यांचे हक्क, नामाविकाचे आणि हिस्सेबंदीचे, मुंबईचे श्री. नीतीन पिरचंजनी (विक्रेते) यांच्याकडून खरेदी आणि संपादित केलेल्या आमच्या अशिलाने मान्य केले आहे.

विक्रेत्याने आमच्या अशिलाना असे कळविले आहे की ही मिळकत दिनांक ३ मे, २०१९ रोजीच्या विक्रीकरिता नोंदीकृत कर (एक्झिटनरिया विक्रीकरिता सारद करार) याद्वारे त्यांच्या नावे अभिलेखित केले आहे.

कोणत्याही व्यक्तीला परिशिष्टामधील मिळकतीसंदर्भात कोणताही दावा, वाद किंवा हक्क जसे की वादासहकार, वादा, विक्री, अदलाबदल, गहाण, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, कुळवहात, धारणाधिकार, सरचालना, बर्खास्त, विरहस्त, देखावत, सुविधाधिकार, ताबा किंवा भार किंवा विकासाधिकार किंवा अन्य काही संव्यवस्था, जमी, व्योधा किंवा कोणत्याही हक्कमानाच्या अंतर्गत न्यायालयीन कोर्टाद्वारे जारी केलेल्या पुरस्कार व आदेश, अधीकार, महसूल व सांघिकी प्राधिकार व तबादा नियंत्रण, विलीन हक्क किंवा अयकार्याधिकार किंवा कोणत्याही विक्रीकरिता केलेल्या करारच्या अंतर्गत किंवा अन्य नियमणे, कर्त, अधिम अशा अन्य काही समाविष्टित एफएसआय व टीडीआर यांचे लिखित स्वरूपान, नोंदीत प्रामाणिक पुरक कागदपत्रांच्या मूळ प्रतिसह, निम्नवर्तीकरांच्या खालील नमुद केलेल्या पत्त्यास प्रसिद्धीच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत कळवणे आवश्यक आहे. कसूर केल्यास खालील परिशिष्टात नमुद केलेल्या मिळकतीचे विक्री आणि हलतारोण अशा दोन्ही, वाद किंवा उद्देग या संदर्भात आमच्या अशिलाने पूर्ण करण्यात येतील. जर अस्त्यव्याचे ते त्यागित आणि परित्यागित समजविले वरील आणि भाद्र्या अशिलानंतर बंधनकारक नसेल.

वरील उल्लेखित प्राप्ती

रूणवाल सेंटर बिल्डिंग ६ डी अँड ६ को-ओप. हाऊसिंग सोसायटी लिमिटेड द्वारे जारी केलेल्या विभागीयधक क्र. ५६२ व ५३० (दोन्ही एकत्रित) एकूण रक्कम रु. २५०/- (सधे दोघे पचास मी) (५ पान) मूळ रक्कम प्रत्येक रु. ५० (सधे पचास मी) असलेले संपादित, सीटीएस - ४०२ रोजी देवना नमुदपूर्व ४००८८, गोवंडी स्टेशन रोड येथे स्थित असलेल्या एक प्लुच्या कार पार्किंग स्पेस क्र. ९ येथे बिल्डिंगच्या आवासास अतिरिक्त सुखरोगी आणि सुविधांसह "रूणवाल सेंटर (अर्च)" अशा ज्ञात बिल्डिंगच्या मोजमागित ७६२ चर्द क्षेत्राचा, जी बिल्डिंग मधील १८ मजल्यावरील प्लॉट क्र. १००२ (प्लॉट क्र. १००२-२-५ चा मोजमागत ३९६ चौसर फूट आणि १००२-बी चा मोजमागत ३९६ चौसर फूट चर्द क्षेत्र विक्रीकरिताच्या करारसाठी उल्लेखित) (सारद करार)

दिनांक : १५ जुलै, २०१९

श्री. टी. व्ही. गणेश मे. गणेश अँड कंपनी, वकील,
 ७१/सी "सुंदर" बिल्डिंग, २ मजला, सम. क्र. २३ व २४, इंडियन बँकेच्या वर, वैशाली हॉटेलच्या समोर, पं. जी. आचार्य मार्ग, चेंबूर, मुंबई - ४०००१७

जाहीर सूचना

जनेलेला याद्वारे सूचना देण्यात येते की, श्री. गौरव अशोक गांधी, श्री. चिंवन अशोक गांधी, श्री. चिराग अशोक गांधी आणि श्री. चिराग अशोक गांधी यांनी रचणार प्लॉट क्र. बी-३०२, ५वा मजला, नवकार इव्हन, अल्टरर रोड जवळ, राणी बाग, भायवळ, मुंबई-४०० ०२७ यांनी खालील परिशिष्टात सविस्तरपणे वर्णन केलेल्या फ्लॉटच्या खोटीकरिता दिनांक १६.०२.२०१९ रोजीच्या मनुदू पत्राद्वारे पंजाब नॅशनल बँक, अपीरा हाऊस शाखा, मुंबई यांच्याकडून गृह कर्ज उलटवणे केले आहे.

सारद गृहकर्ज सुरक्षित करण्यासाठी श्री. गौरव अशोक गांधी, श्री. चिंवन अशोक गांधी, श्री. चिराग अशोक गांधी आणि श्री. चिराग अशोक गांधी यांनी रचणार प्लॉट क्र. बी-३०२, ५वा मजला, नवकार इव्हन, अल्टरर रोड जवळ, राणी बाग, भायवळ, मुंबई-४०० ०२७ यांनी खालील परिशिष्टात सविस्तरपणे वर्णन केलेल्या फ्लॉटच्या खोटीकरिता दिनांक १६.०२.२०१९ रोजीच्या मनुदू पत्राद्वारे पंजाब नॅशनल बँक, अपीरा हाऊस शाखा, मुंबई यांच्याकडून गृह कर्ज उलटवणे केले आहे.

सारद गृहकर्ज सुरक्षित करण्यासाठी श्री. गौरव अशोक गांधी, श्री. चिंवन अशोक गांधी, श्री. चिराग अशोक गांधी आणि श्री. चिराग अशोक गांधी यांनी रचणार प्लॉट क्र. बी-३०२, ५वा मजला, नवकार इव्हन, अल्टरर रोड जवळ, राणी बाग, भायवळ, मुंबई-४०० ०२७ यांनी खालील परिशिष्टात सविस्तरपणे वर्णन केलेल्या फ्लॉटच्या खोटीकरिता दिनांक १६.०२.२०१९ रोजीच्या मनुदू पत्राद्वारे पंजाब नॅशनल बँक, अपीरा हाऊस शाखा, मुंबई यांच्याकडून गृह कर्ज उलटवणे केले आहे.

श्री. गौरव अशोक गांधी, श्री. चिंवन अशोक गांधी, श्री. चिराग अशोक गांधी आणि श्री. चिराग अशोक गांधी यांनी रचणार प्लॉट क्र. बी-३०२, ५वा मजला, नवकार इव्हन, अल्टरर रोड जवळ, राणी बाग, भायवळ, मुंबई-४०० ०२७ यांनी खालील परिशिष्टात सविस्तरपणे वर्णन केलेल्या फ्लॉटच्या खोटीकरिता दिनांक १६.०२.२०१९ रोजीच्या मनुदू पत्राद्वारे पंजाब नॅशनल बँक, अपीरा हाऊस शाखा, मुंबई यांच्याकडून गृह कर्ज उलटवणे केले आहे.

श्री. गौरव अशोक गांधी, श्री. चिंवन अशोक गांधी, श्री. चिराग अशोक गांधी आणि श्री. चिराग अशोक गांधी यांनी रचणार प्लॉट क्र. बी-३०२, ५वा मजला, नवकार इव्हन, अल्टरर रोड जवळ, राणी बाग, भायवळ, मुंबई-४०० ०२७ यांनी खालील परिशिष्टात सविस्तरपणे वर्णन केलेल्या फ्लॉटच्या खोटीकरिता दिनांक १६.०२.२०१९ रोजीच्या मनुदू पत्राद्वारे पंजाब नॅशनल बँक, अपीरा हाऊस शाखा, मुंबई यांच्याकडून गृह कर्ज उलटवणे केले आहे.

श्री. गौरव अशोक गांधी, श्री. चिंवन अशोक गांधी, श्री. चिराग अशोक गांधी आणि श्री. चिराग अशोक गांधी यांनी रचणार प्लॉट क्र. बी-३०२, ५वा मजला, नवकार इव्हन, अल्टरर रोड जवळ, राणी बाग, भायवळ, मुंबई-४०० ०२७ यांनी खालील परिशिष्टात सविस्तरपणे वर्णन केलेल्या फ्लॉटच्या खोटीकरिता दिनांक १६.०२.२०१९ रोजीच्या मनुदू पत्राद्वारे पंजाब नॅशनल बँक, अपीरा हाऊस शाखा, मुंबई यांच्याकडून गृह कर्ज उलटवणे केले आहे.

श्री. गौरव अशोक गांधी, श्री. चिंवन अशोक गांधी, श्री. चिराग अशोक गांधी आणि श्री. चिराग अशोक गांधी यांनी रचणार प्लॉट क्र. बी-३०२, ५वा मजला, नवकार इव्हन, अल्टरर रोड जवळ, राणी बाग, भायवळ, मुंबई-४०० ०२७ यांनी खालील परिशिष्टात सविस्तरपणे वर्णन केलेल्या फ्लॉटच्या खोटीकरिता दिनांक १६.०२.२०१९ रोजीच्या मनुदू पत्राद्वारे पंजाब नॅशनल बँक, अपीरा हाऊस शाखा, मुंबई यांच्याकडून गृह कर्ज उलटवणे केले आहे.

सही/-
 बेबी जोसेफ वकील

दिनांक : १६-०७-२०१९
 स्थळ : मुंबई

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMAD ALAUDDIN JAHAGIRDAR TO MUHAMMAD AL AUDDIN JAHAGIRDAR AS PER DECLARATION. CL-436

I HAVE CHANGED MY NAME FROM RATANKUMAR BANSILAL MAHESHWARI TO RATAN BANSILAL MAHESHWARI AS PER DECLARATION. CL-436 A

I HAVE CHANGED MY NAME FROM GAFAR SHAIKH TO ABDUL GAFFAR SHAIKH AS PER DECLARATION. CL-436 B

I HAVE CHANGED MY NAME FROM JAYASHRI TELANGE TO MADHURI WALEKAR AS PER DECLARATION. CL-436 C

I HAVE CHANGED MY NAME FROM SUSAMMA GEORGE TO SUSAN BABY AS PER MY DOCUMENTS. CL-436 D

I HAVE CHANGED MY NAME FROM IRSHAD AHMED WAJID ALI TO IRSHAD AHMED WAJID ALI ABBASI AS PER DECLARATION. CL-436 E

I HAVE CHANGED MY NAME FROM AKHILESH KUMAR MAURYA (OLD NAME) TO AKHILESHKUMAR FOUDAR MAURYA (NEW NAME) AS PER AFFIDAVIT NO UN 732019 DATE 3RD JULY 2019. CL-548

I HAVE CHANGED MY NAME FROM VADAKKE KURUPATH SHIVAN MENON TO VADAKKE KURUPATH SHIVAN MENON. AS PER AFFIDAVIT, DATE :15/07/2019. CL-632

I HAVE CHANGED MY NAME FROM KASAMBHAI HASAMBHAI DHINRA TO KASAM HASAM DHINRA AS PER DOCUMENTS. CL-633

I HAVE CHANGED MY NAME FROM ANGELOS FERNANDES TO ANJELIS FERNANDES AS PER DOCUMENTS. CL-633 A

I HAVE CHANGED MY NAME FROM STAINLOUS FERNANDES TO STANISLAUS FERNANDES AS PER DOCUMENTS. CL-633 B

I HAVE CHANGED MY NAME FROM BHUPENDRA SINGH MAHENDER SINGH SHAHOTA TO BHUPINDRA SINGH MAHENDER SINGH SHAHOTA AS PER DOCUMENTS. CL-633 C

I HAVE CHANGED MY NAME FROM FAROQ JAHAN AZMI TO FAROQ JAHAN SAYED AS PER DOCUMENTS. CL-633 D

I HAVE CHANGED MY NAME FROM FAROQ JAHAN TO FAROQ JAHAN SAYED AS PER DOCUMENTS. CL-633 E

I HAVE CHANGED MY NAME FROM SAIFEE ATIQ REHMAN TO SAIFEE ATIQUR REHMAN AS PER DOCUMENTS. CL-633 F

I HAVE CHANGED MY NAME FROM SAIFEED QUSIYA ATIQUR REHMAN TO SAIFEED QUSIYA ATIQUR REHMAN AS PER DOCUMENTS. CL-633 G

I HAVE CHANGED MY NAME FROM SAIFE SHANAZ ATIQUR REHMAN TO SAIFE SHANAZ ATIQUR REHMAN AS PER DOCUMENTS. CL-633 H

I HAVE CHANGED MY NAME FROM NIKHIL SANJEEVRAO GADAM TO NIKHIL SANJEEVRAO GADAM AS PER DOCUMENTS. CL-633 I

I HAVE CHANGED MY NAME FROM I. BHARAT PARMAR, S/O RANCHOD RATILAL PARMAR AND R/O 12, TWIN COMPLEX, 4-T.2SECTION MAIN ROAD, ULHASNAGAR-021004. DECLARE THAT MY CORRECTLY ACCEPTED NAME IS BHARAT RANCHOD PARMAR. CL-658

I HAVE CHANGED MY NAME FROM RESHMA RAMESH AAVGADA TO ANAM ALAM KHAN AS PER AFFIDAVIT. CL-679

I HAVE CHANGED MY NAME FROM AALAM KHAN TO ALAM SHABA KHAN AS PER AFFIDAVIT. CL-679 A

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAMSHAD BEGUM ISLAMULLAH KHAN TO SHAMA MOHD SAJID KHAN AS PER GEZZET NO M-193277. CL-120

I HAVE CHANGED MY NAME FROM SAJID KHAN TO MOHD SAJID MOHD IQBAL KHAN AS PER GEZZET NO M-193274. CL-121 A

I HAVE CHANGED MY NAME FROM I. BHARAT PARMAR, S/O RANCHOD RATILAL PARMAR AND R/O 12, TWIN COMPLEX, 4-T.2SECTION MAIN ROAD, ULHASNAGAR-021004. DECLARE THAT MY CORRECTLY ACCEPTED NAME IS BHARAT RANCHOD PARMAR. CL-658

I HAVE CHANGED MY NAME FROM RESHMA RAMESH AAVGADA TO ANAM ALAM KHAN AS PER AFFIDAVIT. CL-679

I HAVE CHANGED MY NAME FROM AALAM KHAN TO ALAM SHABA KHAN AS PER AFFIDAVIT. CL-679 A

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAMSHAD BEGUM ISLAMULLAH KHAN TO SHAMA MOHD SAJID KHAN AS PER GEZZET NO M-193277. CL-120

I HAVE CHANGED MY NAME FROM SAJID KHAN TO MOHD SAJID MOHD IQBAL KHAN AS PER GEZZET NO M-193274. CL-121 A

I HAVE CHANGED MY NAME FROM I. BHARAT PARMAR, S/O RANCHOD RATILAL PARMAR AND R/O 12, TWIN COMPLEX, 4-T.2SECTION MAIN ROAD, ULHASNAGAR-021004. DECLARE THAT MY CORRECTLY ACCEPTED NAME IS BHARAT RANCHOD PARMAR. CL-658

I HAVE CHANGED MY NAME FROM RESHMA RAMESH AAVGADA TO ANAM ALAM KHAN AS PER AFFIDAVIT. CL-679

I HAVE CHANGED MY NAME FROM AALAM KHAN TO ALAM SHABA KHAN AS PER AFFIDAVIT. CL-679 A

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAMSHAD BEGUM ISLAMULLAH KHAN TO SHAMA MOHD SAJID KHAN AS PER GEZZET NO M-193277. CL-120

I HAVE CHANGED MY NAME FROM SAJID KHAN TO MOHD SAJID MOHD IQBAL KHAN AS PER GEZZET NO M-193274. CL-121 A

परिशिष्ट II
फॉर्म बी
जाहीर उद्घोषणा
 (इस्माँल्ल्न्की अँड बँकरटसी (लिक्विडेशन प्रोसेस) रेग्युलेशन्स, २०१६ च्या रेग्युलेशन १२ अन्वये)

सी. एस. ट्युव्ज प्रायव्हेट लिमिटेडच्या स्ट्रेकहोल्डर्सच्या माहितीसाठी

क्र.	काँपोरिटेड कर्जदाराचे नाव	सी.एस. ट्युव्ज प्रायव्हेट लिमिटेड
१.	काँपोरिटेड कर्जदाराचे नाव	सी.एस. ट्युव्ज प्रायव्हेट लिमिटेड
२.	काँपोरिटेड कर्जदाराच्या स्वापनेची तारीख	१९.०४.२०००
३.	काँपोरिटेड कर्जदार च्या अंतर्गत स्वापित/नोंदीकृत आहे ते प्राधिकरण	कंपनी निबंधक, मुंबई
४.	काँपोरिटेड कर्जदाराचा काँपोरिटेड आयडेंटिटी नंबर/लिमिटेड लाभाधिकारिता आयडेंटिटी नंबर	सीआयएच ५३७००एमएच२०००पीसी१२५९१८
५.	काँपोरिटेड कर्जदाराचे नोंदीकृत कार्यालय व मुख्य कार्यालय (अस्त्यव्या) शाखा पत्ता	आरुटा स्टुडिओ कंपनीकॉन्स. सायन, टॉर्न्स रोड, चेंबूर, मुंबई-४०० ०७९
६.	नादारी निर्णय प्रक्रिया सामासीची तारीख	०७/०७/२०१९
७.	काँपोरिटेड कर्जदाराच्या बाबतीत संपादन सुरु होण्याची तारीख	८ जुलै, २०१९
८.	समापकाचे नाव, पत्ता, ईमेल पत्ता, संपर्क क्रमांक आणि नोंदीकृत क्रमांक	प्रदीप व्ही सामंत २० मजला, जुनी ओरिएण्टल बिल्डिंग, हुतात्मा चौक, मुंबई-४०० ००१ samantrapadeep@88@yahoo.com नोंदीकृत क्र. आयबीसीआय/आयपीए-००२/आयपीए-००१६४/२०१७-१८/१०४३३
९.	दावे सादर करण्याची अंतिम तारीख	१४ ऑगस्ट, २०१९

सूचना याद्वारे देण्यात येते की, सन्मा. राष्ट्रीय कंपनी विधी न्यायप्रणाली, मुंबई वेंच यांस दि. ०८ जुलै, २०१९ रोजीस सी.एस. ट्युव्ज प्रायव्हेट लिमिटेड च्या विरोधात संपादन सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.

सी.एस. ट्युव्ज प्रायव्हेट लिमिटेडच्या स्ट्रेकहोल्डर्सना बाब ८ च्या समोर नमुद पत्रव्यवहाराच्या पत्त्यास समापकाकडे १४ ऑगस्ट, २०१९ रोजी किंवा पूर्वी त्यांच्या दाव्याचे पुरावे सादर करण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे.

वित्तीय धमकींनी फक्त लेखावटीय माध्यमाने त्यांच्या दाव्याचे पुरावे सादर करावेत. इतर सर्व स्ट्रेकहोल्डर्स व्यतिरिक्त: पॉस्टने किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाने त्यांच्या दाव्याचे पुरावे सादर करू शकतात.

उपरोक्त आणि दिशाळू करणारे दाव्याचे पुरावे देणान मिमंण देणारे दोल.

समापकाचे नाव आणि स्वाक्षरी

सही/-
 प्रदीप व्ही. सामंत
 समापक

दिनांक : १५ जुलै, २०१९
 ठिकाण : मुंबई

हिंदुस्तान हार्डी लिमिटेड
 (पूर्वी हिंदुस्तान हार्डी स्प्रायस लिमिटेड अशी ज्ञात)

नोंदीकृत कार्यालय : प्लॉट क्र. सी-१२, पं. आच. वी. सी. क्षेत्र, अंबवड, मासिक, महाराष्ट्र-४२२ ०१०

सीआयएस : एल २९३०० एमएच १९८२ पीएलसी ०२८४४८

वेबसाईट : www.hhardys.com ई-मेल : co@hhardys.com

फोन क्र. : ०२५३-२३८२०१८, फॅक्स क्र. ०२५३-२३८२५२८

सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, हिंदुस्तान हार्डी लिमिटेड (पूर्वी हिंदुस्तान हार्डी स्प्रायस लिमिटेड अशी ज्ञात) च्या सभासदांची ३० वी वार्षिक सर्वसाधारण ("एजीएम") सभा ही एजीएमच्या सूचनेत नमुद केलेल्या व्यवसायाचा व्यवहार करण्यासाठी प्लॉट क्र. सी-१२, पं. आच. वी. सी. क्षेत्र, अंबवड, मासिक-४२२०१०, महाराष्ट्र येथे सोमावार, ५ ऑगस्ट, २०१९ रोजी दु. ०२.३० वा. घेण्यात येणार आहे.

३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता वार्षिक अहवालसाह ३० व्या एजीएमला बोलाविणारी सभा ही कंपनी/रिजिस्ट्रारि पाठिसिध्दकरणी ("एजीएम") सभा ही एजीएमच्या सूचनेत नमुद केलेल्या व्यवसायाचा व्यवहार करण्यासाठी प्लॉट क्र. सी-१२, पं. आच. वी. सी. क्षेत्र, अंबवड, मासिक-४२२०१०, महाराष्ट्र येथे सोमावार, ५ ऑगस्ट, २०१९ रोजी दु. ०२.३० वा. घेण्यात येणार आहे.

कंपनीने एजीएमची सूचना पाठविल्याच्या का. ०५ जुलै, २०१९ रोजी पूर्ण केले आहे. एजीएमची सूचना कंपनीची वेबसाईट www.hhardys.com वर आणि नोंदीकृत रिजिस्ट्रारि सॅटिसिंस लिमिटेड (एनएसडीएल) ची वेबसाईट <https://www.evoting.nsdl.com> वर सुद्धा उपलब्ध आहे.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ आणि काही अस्त्यव्या इतर प्रयोगे तसेच तसेचनुसार कंपनीचे सभासद रिजिस्टर आणि शेअर हलतारोण पुरवणे की वार्षिक सर्वसाधारण सभेस सभासदांना पाठविल्यात ३० जुलै, २०१९ पासून सोमावार ५ ऑगस्ट, २०१९ (दोन्ही दिवस एकत्रित) पर्यंत बंद राहतील.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ सहायकाच अंतर्गत (मिनिमॅट अँड अँड मिनिस्ट्रेशन) रुलस, २०१६ द्वारे सुधारणेनुसार कंपनीची (मिनिमॅट अँड अँड मिनिस्ट्रेशन) रुलस २०१४ च्या नियम २० आणि कंपनी (लिस्टिंग ऑक्टिव्हेशन्स अँड डिस्क्लोजर रिवायर्समेंट) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन ४४ च्या अंर्कटानुसारे सभासदांना पुरविल्याच्या एनएसडीएल पुरविल्याच्या व्य